Starteck Finance Limited

SFL/SE/18/24-25 Date: 5th September, 2024

National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

Symbol: STARTECK

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Tower,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 512381

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Dear Sir/ Madam.

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement with respect to information regarding 39th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, 30th September, 2024 through Video Conferencing / Other Audio Visual Means, in compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India. The notice was published in Free Press Journal (English) and Navshakti (Vernacular).

This is for your information and records.

Yours sincerely,

For Starteck Finance Limited

Mayuri Jain Company Secretary (ACS No.: A35176)

Encl: a/a

Ficial Home Finance Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Address: ICICI Home Finance Co. Ltd., HFC Tower, Andheri Kurla Road, J.B. Nagar, Andheri Finance Address: 301-A, Nikunj Signature, 3rd floor, Ambadi Road, Vishal Nagar, Vasai West, Maharashtra- 401202
The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from ICICI Home Finance Company
Limited ("ICICI HFC") and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation
and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence

Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address	Property Address of Secured Asset/ Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outsta- nding as on Date of Notice	NPA Date
1.	Shaheban Pirani (Borrower), Shama Iqbal Pirani (Co-Borrower), Mohammedrafsan I Pirani (Co-Borrower), B 701 Global Hills Bholenath Magar, Shil Phata, Kalyan Thane Maharashtra- 400612. LHMUM00001289899	Flat No. 2903 Situated on 29th Floor in The Building Known As Dosti Elmore, A Wing, in Dosti Planet North Project, Old Mumbai Pune Road, Shil Thane 148/1 Thane Maharashtra- 400612.	14-08-2024 Rs. 25,53,624.92/-	08/08/ 2024
	Sandeep Samant (Borrower), Kalpana Samant (Co-Borrower), Manalee Samant (Co-Borrower), Sayalee Sandeep Samant (Co-Borrower), A 903 Ganraj Heights Kalbad Road Thane West Thane Thane Maharashtra -400601. LHANE00001393631	Flat No. 1302 Situated on 13th Floor of B Wing in Krishna Neelikanth Palms, Gb Road Thane West Thane West Na Thane Maharashtra-400615. Bounded By- North: Open, South: Club House, East: Under Const Bidg, West: Royal Bidg.	16-08-2024 Rs. 1,75,30,321.52/-	08/08/ 2024
3.	Sandeep Samant (Borrower), Kalipana Samanat (Co-Borrower), Sayalee Sandeep Samant (Co-Borrower), Manalee Samant (Co-Borrower), A 903 Ganraj Heights Kalbad Road Thane A 903 Ganraj Heights Kalbad Road Thane Thane Maharashtra	Flat No. 1302 Situated on 13th Floor of B Wing in Krishna Neelkanth Palms, Gb Road Thane West Thane West Na Thane Maharashtra- 400615. Bounded By- North: Open, South: Club House, East: Under Const Bldg, West: Royal Bldg.	16-08-2024 Rs. 4,68,694/-	08/08/ 2024
	Prashant Jagnanath Vaygankar (Borrower), Shraddha Prashant Vayangankar (Co- Borrower), Room No 325 Vill Satpati Behind Gram Panchayat Satpati Palghar Palghar West Palghar Maharashtra- 401405. LHVSl00001461095	Flat No. 102, First Floor, Building No. 2, Wing C, Type D, Parasnath Township Mouje Panchali, 392 393 394A 394B Palghar Maharashtra- 401404. Bounded By- North: Open Plot, South: Internal Road, East: Open Plot, West: B Wing.	16-08-2024 Rs. 13,97,988.02/-	08/08/ 2024
-	Prashant Jagnanath Vaygankar (Borrower), Shraddha Prashant Vayangankar (Co- Borrower), Room No. 325 VII Satpati Behind Gram Panchayat Satpati Palghar Palghar West Palghar Maharashtra- 401405. LHVSI00001461096	Palghar Maharashtra- 401404. Bounded By- North: Open Plot,	16-08-2024 Rs. 71,824.74/-	08/08/ 2024

hin period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken as per the provisions of Securitization and Re inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date: September 05, 2024, Place: Thane



क्रि वसई विकास् सहकारी बँक लिमिटेड, (शेड्युल्ड बँक)

सीटीएस ५४, सर्वे नं. १ व २ चिमाजी आप्पा मैदानासमोर, फोर्ट रोड, वसई, जि. पालघर-४०१ २०१ (रजि. नंबर टी. एन्. ए. / बी. एन्. के. / ५२२ / १६५६) (रिझर्व्ह बँक लायसन्स नंबर: यु. बी. डी. / एम्. एच्. ३९९ पी. / दिनांक ३० जुलै १९८४) स्थापना १९८४ Email: vvsb@vasaivikasbank.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो

सर्व सभासदांना सूचना देण्यात येते कि, वसई विकास सहकारी बँक लि. ची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभागृह, देवतळे, वसई येथे आयोजित केलेली आहे. सदर सभेस आपण उपस्थित राहावे ही विनंती. सभेपढील कामकाजाचे विषय खालील प्रमाणे आहेत

सभेपुढील विषय

- १) दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे. २) संचालक मंडळाने सादर केलेला दि. ३१ मार्च २०२४ अखेरच्या वर्षाचा अहवाल, लेखापरिक्षित ताळेबंद व नफा-तोटा पत्रक याची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे.
- ३) आर्थिक वर्ष २०२३ २०२४ च्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- ४) आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दोषदुरुस्ती पूर्ततेची नोंद घेणे.
- ५) आर्थिक वर्ष २०२४- २५ साठी वैधानिक लेखापरिक्षकाची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे अधिकार संचालक मंडळास देणे. (रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीस अधिन राहून)
- ६) आर्थिक वर्ष २०२५ २०२६ सालाकरिता अंतर्गत हिशोब तपासणीस, समवर्ती हिशोब तपासणीस व संगणक तपासणीस यांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे अधिकार मा. संचालक मंडळास देणे. ७) सन २०२४- २०२५ वर्षाच्या आर्थिक अंदाज पत्रकास मान्यता देणे.
- ८) आर्थिक वर्ष २०२३ २४ मध्ये मा. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या एकरकमी कर्जपरतफेड योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या कर्ज प्रकरणांची नोंद घेणे.
- ९) संचालक व त्यांच्या नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- (१०) ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे. (११) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.

दिनांक : ३१-०८-२०२४

610900008849

611100003022

3 | **611100006746**

4 611000008814

6 **610500006787**

8 612300000032

9 610100007648

10 **610400001787**

11 610100005687

13 **611100005609**

14 611100002481

15 **610900006703**

610600005095

612300001459

612100001201

19 **611100005330**

20 | 611100005166

21 610400007523

Date: 05.09.2024

Place : Mumbai

& 612300003253

612300003555

12

16

17

& 610400005036

610900011448

& 610500006692

610900006522

2

संचालक मंडळाच्या आदेशावरून, दिलीप य. ठाकुर मुख्य कार्यकारी अधिकारी

टीप : गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास, सदर वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या पोटनियम क्र. ३५ (iii) प्रमाणे त्याच ठिकाणी एक तासानंतर त्याच विषयांवर सभा घेण्यात येईल. तहकुबीनंतरच्या सभेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही.

have been returned undelivered by the Postal authorities for reasons mentioned thereon.

Name Of Borrowers

Mr/Mrs. Almas Saeed Ansari

Mr/Mrs. Mallappa Jatteppa Hoddimani

Mr/Mrs.prakash Sampat Hangarge

Mr/Mrs. Maruti Dhoundiram Patil &

Mr/Mrs. Namrata Maruti Patil

Mr/Mrs. Anita Anil Gaikwad

Mr/Mrs. Anil Bhimrao Gaikwad &

Mr/Mrs. Gaianan Pundlik Jambe

Mr/Mrs. Prashant R. Shirsekar

Mr/Mrs. Sanjay Munnilal Yadav &

Mr/Mrs. Usha Santosh Shinde &

Mr/Mrs. Satish Ramdas Kondvilkar &

Mr/Mrs. Sneha Satish Kondvilkar

Mr/Mrs. Ravi Rajesh Shrivastava &

Mr/Mrs. Gunjan Ravi Shrivastava

Mr/Mrs. Pracheta Vilas Biraidar &

Mr/Mrs. Ravindra Ramchandra Mohite

Mr/Mrs. Shirish Kailashkumar Sharma &

Mr/Mrs. Rohini Ravindra Mohite &

Mr/Mrs. Rajendra Maruti Kamble &

Mr/Mrs. Nilesh Gulabrao Thorat &

Mr/Mrs. Hira Tirathdas Singhani &

Mr/Mrs. Jyoti Durgaprasad Hatwar &

Mr/Mrs. Francis Johny Fernandes &

Mr/Mrs. Amit Surendrapratap Singh &

Mr/Mrs. Maria Francis Fernandes

Mr/Mrs. Manorama Amit Singh

Mr/Mrs. Fatima Sequeira &

& 610400007524 | Mr/Mrs. Melroy Lowrence Sequeira

Mr/Mrs. Durgaprasad Mitaram Hatwar

Mr/Mrs. Ankita Ravindra Mohite

Mr/Mrs. Veena Shirish Sharma

Mr/Mrs. Lata Rajendra Kamble

Mr/Mrs. Sheetal Nilesh Thorat

Mr/Mrs. Anchal Hero Singhani

Mr/Mrs. Vaishnavi Vilas Birajdar (Guarantor)

Mr/Mrs. Santosh Dinkar Shinde

Mr/Mrs. Ritu Raj Shrivastava,

Mr/Mrs. Ravindra Laxman Deshawal (Guarantor)

BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSALCOMMISSION FOR MAHARASTRA AT MUMBAI Old Secretariats Building, Extension Building, Ground Floor

Opp. Jahangir Arts Gallary, M. G. Road, Kalaghoda, Mumbai - 400 032. Consumer Complainant No. 24/05 Mr. Hariprakash R. Sharma V/s Hawares Splendor CHS Ltd

Mr. Iyer Sivashankaran Ganapathy Through Chairman Or Secretary Mrs. Neelam Ramesh Ahluwalia

413-416., Vardhaman Market, Sector 17, Vashi, Navi Mumbai-400703

1) M/S. Haware Constructions Pvt. Ltd. **Through Directors**

A) Mr. Sanjay Kashinathrao Haware Opposite Party No. 2A C) Mr. Suresh Kashinathrao Haware Opppsite Party No. 2C All having address at :

TAKE NOTICE THAT the complainant above named has / have filed Consumer Complaint No. 24/05, before, State Consumer Disputes Redressal Commission for Maharashtra at Mumbai WHEREAS the Complaint above mentioned was listed before the Commission for

Public Notice

appearance but as it is not possible to serve the notice by regular service, to Opponents 2A & 2C, hence the Hon'ble Commission ordered the service by substituted service i.e. Public Notice. Take notice that the above C.C. is admitted and you are directed to file your Written

version of the case within Stipulated Period before the State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra on 07/10/2024 at 10.30 a.m. at above address TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time above mentioned the Complaint will be proceeded for determination in your absence and no further Notice in relation thereto shall be given on this 16 Day of August, 2024



Sd/- Registrar (Legal) State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumba

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL-II (Govt, Of India, Ministry of Finance) MTNL Building, 3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba Mumbai-400 005.

ORIGINALAPPLICATION NO. 1138 OF 2023

ASREC (India) Ltd., acting in its capacity as trustee of 'ASREC-PS 12/2020-2021 Trust

M/s. Intelligent Experts Multi-trading Private Limited and Ors.

SUMMONS ... Defendants

Whereas, OA NO. 1138 of 2023 was listed before Learned Presiding Officer on 25.01.2024 Whereas, this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Applicatio under Section 19(4) of the Act. (OA) filed against you for recovery of debts of Rs. 4,33,90,353.55 (Rupees Four Crores Thirty Three Lakhs Ninety Thousand Three Hundred Fifty Three and Paisa Fifty Five Only) (Application along with copies ofdocuments etc.

Whereas the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal In accordance with sub-section (4) of Section I9 of the Act, you the Defendants are directed

(i) WHEREAS the above named applicant has filed the above referred application before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, cost and other reliefs mentioned therein.

(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the Applicant under serial number 3A of the Original Application;

(iii) You are restrained form dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the Original Application pending hearing and disposal of the Application for attachment of properties;

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the Original Application without (v)You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or

other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the Bank or financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the Written Statement with a copy thereof furnished to the

Applicant and to appear before Ld. Registrar on 26.12.2024 at 11.00 A.M. failing which the Application shall be heard and decided in your absence. Given under my hand and seal of the Tribunal 20 on this June, 2024, At Mumbai



Registra Debts Recovery Tribunal-II, Mumbai

M/s. Intelligent Experts Multi-trading Private Limited, The Defendant No. 1, Flat No. 1902, 19th floor, Lantana, Nahar Amrit Shakti, Chandivali Farm Road, Andheri (E). Mumbai 400072

And also at C/o. Sharma / Paliwal Compound, Opp, Nishiland Park, Vinaygoan, Mumbai Pune Road, Khalapur, Kariat,

And also at Unit No. 1, Survey No. 66, Plot No. 22 & 24, Sativali Road, Valiv Phata, Behind Sunita Tools, Vasai East, District Thane 401205

And also at Unit No. 3, Kherani Estate, Opp. National Weight Bridge, Kherani Road, Sakinaka Andheri (E), Mumbai 400072.

2. Mr. Ashish Tandon, The Defendant No.2, Flat No. 1902, 19th floor, Lantana, Nahar Amri

Shakti, Chandivali Farm Road, Andheri (E). Mumbai 400072

3. Mr. Shivam Tandon, The Defendant No.3, Flat No. 1902, 19th floor, Lantana, Nahar Amrit Shakti, Chandivali Farm Road, Andheri (E), Mumbai 400072.

LIC HOUSING FINANCE LIMITED

4th Floor, Jeevan Prakash Building, PM Road, Fort, Mumbai - 400 001

DEMAND NOTICE

Under Section13(2) of Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002) (SARFAESI Act, 2002)

Notice is given to you the below-mentioned Notices at Sr. No. 1 & 2 that the envelopes containing the notice issued by the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd. ('LICHFL') u/s 13(2) of the SARFAESI Act by Regd. Post A/D,

Notice is therefore hereby served to you Notices vide Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 that you had availed housing loans mentioned against your names below end on account of defaults committed

by you in payment of the EMIs (composing of principal and interest), Accounts have been classified as' Non performing Assets' in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India as such you Notices are hereby

called upon to pay the entire outstanding amount mentioned in column 6 against t you Notices's name together with further interest till payment within 60 days from the publication of this notice, falling which LICHFL shall take

possessions of the secured (mortgaged) assets under the provisions of the SARFAESI Act with right to transfer by way of sale, lease and to appoint any person to manage the said assets without prejudice to any other remedy

available to LICHFL. The amounts realized from exercising the powers as above will firstly be applied to wards all costs, charges and expenses which are incurred and expenses incidental thereto and secondly applied towards

discharge of dues as mentioned against you Notices names below with contractual interest till the date of actual realization and residue if any shall be paid to you after the entire dues of LICHFL are recovered in full, if the dues are

not fully recovered with the proceeds in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve outright to proceed against you before DRT/Courts for recovery of balance amount of dues along with all

Description Of Secured Asset.

Flat No.301, 3rd Floor, Sahyadri Apartment, Plot No. 94c, Sector-14, Koparkhairane, Navi Mumbai,

Flat No.003, Ground Floor, B Wing, Sai Swapna Apartment No.2, Near Datta Mandir/ Anusuya Vidyalaya,

Survey No.175, Hissa No. 1, Village Virar (East), Taluka Vasai, District Palghar, Maharashtra – 401 305

Flat No.103, 1st Floor, Devgiri Chsl, Plot No. A-76, Sector 19, Village Koparkhairane, Navi Mumbai,

Flat No.505, 5th Floor, A Wing, Vivanta's Bliss Phase-I, Village Kalher, Taluka Bhiwandi, Dist. Thane,

Flat No.12, 3rd Floor, C-Wing, The Golden Park Building No.02 Chsl, Survey No.82, Hissa No. 2, Near

Swami Samarth Chowk, Barrage Road, Badlapur (West), Village Kulgaon, Taluka Ambernath, District

Flat No.109, 1st Floor, Shrinika Shrishti B Wing, Survey No. 121, Hissa No. 1b/P, Village Dawadi, Taluka

Flat No.402, 4th Floor, Wing C, Building No.7, Agarwal Exotica, Sector No.1, Village Gokhivare, Taluka

Flat No.1805, 18th Floor, Building No.14, Type-G Building, Orchid Zone, Off. Western Express Highway,

Next To Dahisar Octroi Naka, Mahajanwadi, Mira Bhayander Road, Village Mira Road (East), Thane

Plot No.193, Elegant Phase I, New Survey No.262, Village Jambrung, Taluka Karjat, District Raigad,

Flat No.0501, 5th Floor, Wing- C, Jp North Aviva, Vinay Nagar, Near Rna Complex, Mira Road (East),

Flat No.802, 8th Floor, L Building, Garden View Apartment Chsl, Royal Palms Estate, Aarey Milk Colony,

Flat No.310, 3rd Floor, K6 Building, Xrbia Warai, Village Varai, Taluka Karjat, District Raigad

Flat No.m-301, 3rd Floor, Wing M, Building No.5, Phase Iii, Qn Greens, Village Koynavele, Taluka Panvel,

Flat No. 201, 2nd Floor, Lord Krishna Cottage, U.no. 61, Sheet No. 40, Ward No. 26, Ulhasnagar, District

Flat No. 202, 2nd Floor, A- Wing, Saisha Residency, Plot No. 99, Sector 35, Village Kamothe-li, Navi

Flat No. A/703, 7th Floor, A Wing, Building No.1, Jhelum, Evershine Estate Chsl, Village Diwanman, Vasai

Village Tivri, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar, Maharashtra – 401 208

Area, Andheri (W), Taluka Andheri, District Mumbai Suburban, Mumbai, Maharashtra - 400 058

Flat No.505, 5th Floor, A Wing, Building No.1, Pavitra Bhav, Pavitra Bhav B. No.1 To 8, Phase 1 Chsl, 20-Aug-24

Flat No. 2704, 27th Floor, B Wing, Western Heights, Jp Road, Four Bungalow, Village Ambivali, Versova 20-Aug-24

No.184, Nallasopara (East), Village Achole, Taluka Vasai, District Thane, Maharashtra-401 209

Village Navghar, Mira Road (East), District Thane, Maharashtra – 401 107

Village Ghodbunder, Taluka And District Thane, Maharashtra – 401 107

Mumbai, Taluka Panvel, Dist. Raigad, Maharashtra - 410 209

Flat No. A-403, 4th Floor, Kartikeya Residency, Survey No. 28/1/2, Village Adai, New Panvel, Navi | 20-Aug-24

Flat No. G/003. Ground Floor, Simi Apartment, Chandresh Lodha Marg, Old Survey No. 149, New Survey 20-Aug-24

Flat No. 103, 1st Floor, B-Wing, Building No.7, Samarpan Chsl, Kanakia Layout, Off.mira Bhayander Road, 20-Aug-24

other incidental expenses. The undersigned is the duly authorized officer to issue this notice and exercise powers u/s 13 as aforesaid. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Taluka And District Thane, Maharashtra - 400 709

Kalyan, District Thane, Maharashtra – 421 201

Vasai, District Palghar, Maharashtra- 401 208

Goregaon East, Mumbai, Maharashtra - 400 065

West, District Palghar, Maharashtra - 401 202

District Raigad, Maharashtra - 410 206

Thane, Maharashtra – 421 003

Mumbai, Maharashtra - 410 206

Maharashtra - 400 709

Maharashtra - 421 302

Maharashtra - 410 201

Maharashtra - 410 201

4. Mr. Raj Tandon, The Defendant No.4, Flat No. 1902, 19th floor, Lantana, Nahar Amrit Shakti, Chandivali Farm Road, Andheri (E), Mumbai 400072

TAKE NOTICE THAT the Vendor Amrut knit Fab India Ltd, the owner and possessor o Unit no A-31 in Nandivot Industrial Premises Co- operative Society Limited, Safedpool, Sakinaka, Mumbai- 400072 through its Director Sandeep Natwarla Bagadia is intending to sel abovementioned Unit to Purchaser M Bhavesh Gelji Patel, residing at Flat no 1/A 152, Kalpataru Auro, LBS Road, Ghatkopa West, Mumbai. The original Agreemen between Developer Asian Builders and Shi Ramesh & Babubhai Raishi (The First Owner) is lost and misplaced for which complaint no- 74688/2024 Dtd 03.09.2024 has been registered on online portal or Mumbai Police, Maharashtra.

Any person having any claim or right respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease lien, license, gift, possession or hereby required to intimate to the ındersigned within 07 days from the date of publication of this notice of his such claim, i any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our above named clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Unit no-A-31, M/s Amrut Knit Fab India Limited, Nand jvot Industrial Premises Cooperative Society Limited, Sakinaka

Dated this 03rd day of September 2024. Jitendra V Tiwari 201-C.Trade Corner Premises akinaka Junction, Mumbai-400072

PUBLIC NOTICE

Mob-9867758188

Exh No. 11

... Applicant:

hereby given that our Clients are negotiating with the owner viz., Mr. Vijav F Pahade and Mrs. Shreeja Vijay Pahade, hav ermanent address at 3202 B, Allura, Lodha Park, Lower Parel, Mumbai - 400 013, for the urchase of the entire property more articularly described in the Schedule ereunder written and their right, title and nterest therein.

Any person(s)or entity/s or anyone having any laim, dispute, right, title, benefit, demand of interest in respect of the Property or any objection to the proposed sale and transfer ncluding by way of sale, transfer, assignment heritance, share, gift, devise, lien, charge maintenance, easement, trust, lease, sub-lease, tenancy, sub tenancy, leave and license, agreement, covenant, possession, or otherwise f any nature whatsoever and/or dispute, suit lecree, order restrictive, covenants, injunction ttachment, acquisition or requisition or an other claim otherwise, are hereby requested to make known the same to the undersigned in riting to jatin@jsahaico.com together with locumentary evidence in support thereof rithin a period of Ten (10) days from the date o publication hereof, failing which such claim or laims, if any, of such person/s will be deeme have been waived and/or abandoned and/or given up or not existing and the purchase and nsfer shall be completed without referen

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

ALL THAT the right, title and erest in and to absolutely use, occupy and enjoy the entire Flat bearing Flat No. 2004 admeasuring 1922.34 sq. ft. (as per RERA) together with a restricted Common Area/Foye easuring 156.72 sq.ft. on the 20th Floor in he "B-Tower" of the building known as Rustomiee Crown"and exclusive right to use Three (3) Car Parking Spaces on the Podium level of said building "Rustomjee wn",situate on the land bearing Final Plo No. 1043 of TPS IV Mahim Division, and lying, being and situate at Gokhale Road, South Prabhadevi, Mumbai – 400 025...

Dated this 05th day of September, 2024. Jatin Saha

Loan Availed

Rs.25,36,000.00

Rs.17,25,000.00

Rs.30.00.000.00

Rs.45,00,000.00

Rs.26,44,000.00

Rs. 5.75.000.00 &

Rs.6,27,000.00

Rs. 9.30.000.00

Rs. 9,00,000.00

Rs. 37,20,000.00

Rs.44,15,900.00 &

Rs.14,40,000.00

Rs.73,50,000.00

Rs.70.00.000.00

Rs.42,50,000.00

Rs.55,00,000.00

Rs.13.26.069.00

Rs.23.39.407.00

Rs.38.00.000.00 &

Rs.10.00.000.00

Rs.37,87,000.00

Rs.44,15,000.00

Rs. 16,00,000.00

Rs.2,97,56,396.00

Rs.1,14,00,000.00

Issue Date

20-Aug-24

Advocate 131, 1st Floor, Arun Chambers Tardeo road, Tardeo, Mumbai - 400 034

> O/s Amt. as on mand Notice Date

i.e total o/s amt.

Rs.25,26,770.92

Rs.17,82,707.14

Rs.30,71,044,74

Rs.44,10,616.78

Rs.23,64,873.63

Rs.4.94.872.74 &

Rs.5,78,917.35

Rs. 4.47.516.45

Rs.7,29,046.94

Rs.36,88,197.84

Rs.30,58,356.72 &

Rs.11,46,455.14

Rs.69,98,275.53

Rs.71.96.267.13

Rs.42,92,102.00

Rs.50,32,025.82

Rs.7,76,205.77

Rs.24,02,637.42

Rs.40.14.466.79 &

Rs.10.10.696.14

Rs.36,89,448.39

Rs.44,43,313.41

Rs.16.15.086.30

Rs.3.29.19.134.51

& Rs.1,19,75,416.80

Regd. Office: 1501, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400 021 ROC - CIN: L26960MH1990PLC056449 E-mail: sglinvserv@gmail.com

SOLID STONE COMPANY LIMITED

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING OF SOLID STONE COMPANY LIMITED TO THE SHAREHOLDERS.

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting of the Company will be held on Thursday 19th September, 2024 at 09:30 AM (IST) through Video Conference ("VC" Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") t transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting.

In accordance with the provisions of the Companies Act, 2013, read with the Rules made hereunder and General Circular Nos. 14/2020 dated 8 April. 2020. 17/2020 dated 13 April 2020, 20/2020 dated 5 May, 2020, 02/2021 dated 13 January 2021, 19/2021 dated 8 December, 2021, 21/2021 dated 14 December, 2021, 02/2022 dated 5 May, 2022 10/2022 dated 28 December, 2022 and 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars" read with relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") from time to time, companies are permitted to hold Annual General Meeting through VC o OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual Genera Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financia year 2023-24 is being sent only by electronic mode to those Members whose emai addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2023-24 wil also be available on the Company's website www.solid-stone.com and website of BSE Limited at www.bseindia.com . Members can attend and participate in the Annual Genera Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting Additionally, the Company is providing the facility of e-voting system during the Annua General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

- a) The remote e-voting shall commence on September 16, 2024 at 9:00 A.M. and end
- c) BOOK-CLOSURE: The Register of Members and share transfer books of the company

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable Rules there under that the Register of Members and Share Transfer Books for equity shares of the company will remain closed from September 13, 2024 to September 19, 2024 (both days inclusive)

Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the

n case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receip of dividend, the following instructions to be followed:

(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd. www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration-fill in the details, upload the required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and registe

followed and advised by the DP. Alternatively, Members may send an e-mail request to the email id rn t.helpdesk@linkintime.co.ii along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy

For Solid Stone Company Limited

Milan B Khakhar Managing Director

STARTECK FINANCE LIMITED

Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057

Tel: +91 22 4287 7800 Fax: +91 22 4287 7890 Email: cosec@starteckfinance.com Website: www.starteckfinance.com CIN: L51900MH1985PLC037039

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS

- Company') to transact the businesses as set forth in the Notice of the Meeting ('Notice') will be held on Monday, 30th September, 2024 at 12.30 p.m. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, the latest being 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular Nos. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively, 'the Circulars').
- 2) Members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act. 3) In compliance with the Act, SEBI Listing Regulations and the Circulars, the
- Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent electronically to those Members whose email addresses are egistered with the Company / Registrar and Transfer Agent ('RTA') / Depositor Participants ('DP'). The Company shall send a physical copy of the Annual Report to those Members who request for the same at
- cosec@starteckfinance.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID. The aforesaid documents will also be available on the website of the Company viz. www.starteckfinance.com, on the website of National Securities Depository Limited('NSDL') viz. www.evoting.nsdl.com, website of BSE Limited viz. www.bseindia.com and on the website of National Stock Exchange of India Limited viz. www.nseindia.com where the Company's securities are
- 4) Manner of registering / updating e-mail addresses to receive the Notice of AGM along with the Annual Report:
- a) Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email ID with the Company / RTA are requested to register the same by writing to the Company / RTA and other relevant documents along with the signed request letter mentioning their Name. Folio Number, scanned copy of the Share Certificate (front and back), PAN, Aadhar, complete Address, duly filled Form ISR-1 and other details as prescribed under the relevant SEBI circulars.
- b) Members holdings shares in dematerialised mode and who have not registered / updated their email ID with their DP(s) are requested to register/update their email ID with the DP(s) with whom they maintain their demat account(s)
- 5) The Company has arranged to provide remote e-voting / e-voting facility of NSDL before as well as during the AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The detailed instructions in this regard will be available in the Notice of the AGM
- 6) Subject to the approval of the Members at the AGM, the dividend will be paid within the stipulated time as prescribed under the Act from the conclusion of the AGM, to the Members
- whose names appear as Member in the Company's Register of Members as on the Record Date: and ii) in respect of the shares held in dematerialised mode, to the Members whose
- names appears as Beneficial Owner at the end of the business hours on the Record Date in the list of Beneficial Owners to be furnished by NSDL and Central Depository Services (India) Limited. iii) Payment of dividend shall be made through electronic mode to the Members
- who have updated their bank account details. Dividend Warrant / banker's Cheque / Demand Drafts will be dispatched to the registered address of the Members who have not updated their bank account details, through postal iv) Pursuant to the Finance Act, 2020, payment of dividend will be subject to
- deduction of tax at source ('TDS') at applicable rates. For more details, please refer to the Notes to the Notice of AGM and website of the Company viz. www.starteckfinance.com.
- Manner of registering mandate for receiving Dividend:
- Members are requested to register/update the complete bank details: a) with their Depository Participants(s) with whom they maintain their demat
- accounts, if shares are held in dematerialised mode, by submitting forms and documents as may be required by the Depository Participants; and b) with the Company / RTA be emailing at cosec@starteckfinance.com or
- rnt@adroitcorporate.com, if shares are held in physical mode, by submitting duly filled Form ISR-1 and other details as prescribed under the relevant SEBI circulars.

8) Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the

AGM and in particular the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM. For Starteck Finance Limited

Mayuri Jain

Company Secretary

Place: Mumbai Date: 05th September, 2024

Authorised Officer, LIC HOUSING FINANCE LIMITED

All the members are informed that:

on September 18, 2024 at 5.00 P.M. b) The cut-off date for determining the eligibility of E-Voting rights will be September 13, 2024.

will remain closed from Friday, September 13, 2024 to Thursday, September 19 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Place : Mumbai

the email address and bank account details in the demat account as per the process

of share certificate in case of physical folio. Date: 27 August, 2024

The 39th Annual General Meeting ('AGM') of Starteck Finance Limited ('the

खरेटीकरिता वाटाघाटी करत आहेत. कोणतीही व्यक्ती(क्तीं) किंवा हकदार यांना सद मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा, वाद, हक नामाधिकार, लाभ, मागणी किंवा हितसंबंध असल्यास किंवा प्रस्तावित विक्री आणि हस्तांतरणाकरित कोणताही आक्षेप जसे की, विक्री, हस्तांतरण अभिहस्तांकन, अदलाबदल, भार, गहाण, वारस शेअर. भेट. मयत. धारणाधिकार. प्रभार. निर्वाह सुविधाधिकार, विश्वस्त, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा कुळविश्वाट, उप कुळविश्वाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स करार, करारनामा, कब्जा किंवा अन्य कोणत्याही प्रका आणि/किंवा वाद, खटला, हुकूम, प्रतिबंधात्मव आदेश, करार, निषेधाज्ञा, जमी, संपादन किंव पुनसँपादन किंवा कोणत्याही अन्य दाव्याच्या मार कोणतेही हक, नामाधिकार, दावा, मागणी किंव हितसंबंध काही असल्यास याद्वारे कृपया तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या पुरक दस्तावेज पुराव्यांसह सदर प्रकाशनाच्या तारखेपासून दहा (१०) दिवसांच्या कालावधीत कळवावे. कसूर केल्यास, तश व्यक्तींचा कोणताही तसा दावा किंवा दावे जर कार्ह असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागिर आणि/किंवा सोइन दिल्याचे किंवा अस्तित्वात नाहीत असे मानले जातील आणि त्यांच्या कोणत्यार्ह संदर्भाशिवाय खरेदी आणि हस्तांतरण पूर्ण होईल. येथे वरील उल्लेखित परिशिष्ट

गोखले रोड, दक्षिण प्रभादेवी, मंबई - ४०० ०२९ वेथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित आणि टीपीएस ४ मात्रीम विभागाच्या अंतिम प्लॉट क्र. १०४३ धारव जमिनीवर स्थित रुस्तमजी क्राऊन अशा ज्ञात इमारतीच्या बी-टॉवर मधील २०व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २००४, मोजमापित १९२२.३४ चौ. फू (रेरानुसार) एकत्रित सह प्रतिबंधित सार्वजनिव क्षेत्र/फॉयर, मोजमापित १५६.७२ चौ. फू. धारक संपूर फ्लॅटचा परिपूर्ण वापर, भोगवटा आणि उपभोगाकरि आणि मधील ते सर्व हक, नामाधिकार आणि हितसंबंध आणि सदर इमारत रुस्तमजी क्राऊनच्या पोडियम लेवलवरील तीन (३) कार पार्किंग स्पेसेसच्या वापराच सदर दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४.

जे. सहाय ॲण्ड कं सही/-जतिन सहाय वकील

१३१, १ला मजला, अरुण चेंबर ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई - ४०० ०३४





www.freepressjournal.in

मुंबईतील लघुवाद न्यायालयात आर.ए.ई. खटला क्रमांक १२७/२०२२

१. श्री. मधुसूदन लक्ष्मीनिवास रूंगटा. वय: ६३ वर्षे. वयस्क. व्यवसाय व्यवसाय, भारतीय रहिवासी, मुंबई येथील, रेसिडेंट रूंगटा हाउस, पहिला मजला, रूंगटा लेन, ६८-, नेपियन सी रोड, मुंबई ४००००६.

२. श्री. नीरज निर्मलकुमार रूंगटा, वय: ४४ वर्षे, वयस्क, व्यवसाय: व्यवसाय भारतीय रहिवासी, मुंबई येथील, रेसिडेंट रूंगटा हाउस, दसरा मजला, रूंगटा लेन. ६८-, नेपियन सी रोड, मुंबई-४००००६.

> ...वादी विरुद्ध

नाही)

(मृत झाल्यामुळे हटवले)

२. श्रीमती ज्योत्सना सुमनभाई झवेरी वय: ज्ञात नाही (वयस्क), व्यवसाय: ज्ञात नाही

३. श्री दर्शन सुमनभाई झवेरी वयः ज्ञात नाही (वयस्क), व्यवसायः ज्ञात नाही, सर्व वयस्क, भारतीय रहिवासी, सर्वांचा शेवटचा ज्ञात पत्ता: ग्राउंड फ्लोर, रूंगटा हाउस इस्टेट, नेपियनसी रोड, मुंबई ४००००६.

...प्रतिवादी प्रति,

प्रतिवादी क्र. २ आणि ३ यांना, जेव्हा, वरील वादीने वरील प्रतिवादींविरुद्ध खटला दाखल केला आहे आणि या माननीय न्यायालयाकडुन प्रतिवादींना खटल्याच्या परिसरातील म्हणजेच ग्राउंड फ्लोखरील ४६० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या फ्लॅटचे शांत आणि रिक्त ताबा सुपूर्द करण्याचा हुकूम देण्याची प्रार्थना केली आहे, जो कि रूंगटा हाउस, रूंगटा लेन ६८ , नेपियन सी रोड, मुंबई ४००००६ येथे स्थित आहे, तसेच खटला दाखल झाल्याच्या तारखेपासून खटल्याच्या परिसरातील मेसने नफा, जो माननीय न्यायालयाच्या तपासणीनंतर सिव्हिल प्रोसीजर कोडच्या आदेश २० नियम (१२) अंतर्गत निश्चित होईल, देण्याची मागणी केली आहे, तसेच खटल्यातील इतर मागण्यांसाठी प्रार्थना केली आहे.

तुम्हाला १० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ११.०० वाजता, एल. टी. मार्ग, मुंबई-४००००२ येथील लघु कारण न्यायालयाच्या ४थ्या मजल्यावरील, जुन्या इमारतीतील कोर्ट रूम नं. १२ मध्ये, माननीय न्यायाधीशांच्या समोर हजर राहण्यास सांगितले जात आहे, किंवा वकीलाच्या मार्फत पूर्णपणे मार्गदर्शन घेऊन, खटल्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम व्यक्तीबरोबर हजर राहावो. तुमच्या उपस्थितीच्या दिवशी खटल्याच्या अंतिम निकालासाठी निश्चित करण्यात आलेला आहे, तुम्ही तुमच्या बचावासाठी ज्याच्यावर तुम्ही अवलंबून असाल अशा सर्व साक्षीदारांना आणि कागदपत्रांना सोबत आणण्याची तयारी ठेवावी.

नोटीस घ्या की, जर तुम्ही वरील नमूद केलेल्या दिवशी उपस्थित राहिले नाहीत, तर खटला तुमच्या अनुपस्थितीत ऐकला जाईल आणि निकाल लागेल.

तुम्ही या न्यायालयाच्या कोर्ट रूम नं. १२ मधून नमूद केलेल्या सुधारित खटल्याची एक प्रत मिळवू शकता.

हे न्यायालयाच्या शिक्क्याखाली, २० ऑगस्ट २०२४ रोजी देण्यात आले.

जाहीर सूचना सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येते की, मी १) अशोक भास्कर महात्रे २) हेमलता भास्कर महात्रे ३) नीळकंट

करत आहे. कोणत्याही व्यक्तीस परिशिष्टीत मिळकतीच्या संदर्भात, किंवा त्यांच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात किंवा तेथील चनांच्या संदर्भात किंवा मालकांच्या विकास/विक्री अधिकारांसंदर्भात जसे की. करार, मागणी, वारसा, विक्री हस्तांतरण, अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, लेखी करार, म्युनिमेंट, वारसा, दावा धारणाधिकार, हिस्सा, भाडेपङ्झा, उप-भाडेपङ्झा, देखभाल, सुविधाधिकार, दस्तावेज, मृत्यु, मृत्युपत्रीत दान, विभागणी वाद, डिक्री, जसी, निषेआज्ञा, संपादन, मागणी, भार, विकास हक, संयुक्त उपक्रम, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, अग्रिम, एफ्एसआब/22डीआरचा वापर, किंवा कायडाच्या प्रवर्तनाहार किंवा अन्यथा कशाहीच्या मार्ग कोणताही दावा अधिकार, नामाधिकार, इस्टेट, हिस्सा किंवा हितसंबंध असल्यास, याद्वारे लेखी स्वरूपात त्यासह समर्थनीय प्रमाणित खऱ्या दस्तावेजी पुराव्यासह अभोरवाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय, सी -३०२, प्रजापती आर्केंड, पनवेल रेल्वे स्टेशनच्य समोर, निलकमल रेस्टोबारच्या जवळ, सेक्टर- १५ए, नविन पनवेल- ४१० २०६ येथे सदर प्रसिष्टीच्या तारखेपासू-४ (चौदा) दिवसांच्या आत सूचना देण्याची विनंती केली जात आहे, कसूर केल्यास, असा कथित दावा, अधिका

परिशिष्ट मोजमपित ३०० चौ. मीटर्स किंवा आसपास, याखालील नमूट परिशिष्टात समाविष्टीत, तालुका आणि जिल्हा ठाणे, मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या स्थानिक हदीत आणि ठाणे च्या उप-निबंधकाच्या अधिकारक्षेत्रातील शेतज्ञमीनीचे ते सर्व

किंवा हितसंबंध काही असल्यास, ते सर्व हेतु आणि उद्देश्यांकोरता माफ केले ∕किंवा सोडून दिले असे मानले जाईल आणि मालक आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिती यांच्यावर बंधनकारक असणार नाहीत.

अनु. क्र.	गाव	जुना सर्व्हे क्र.	नविन सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र ७/१२ उताऱ्यानुसार (चौ. फू. मध्ये)
१	राई	१७७	٧٧	३ ५	300
एक्ण				300	
ठिकाण: मुंबई साहिल आर. परंडवाल दिवांक: ०५.०९ २०२४ व्यक्तील. उच्च न्यायालय					

ई-लिलाव विक्री सूचना अजंता पेपर अँड जनरल प्रोडक्टस् लिमिटेड - समापनातील (सीआचएन: चु२१०१०एमएच१९६२पीएलसी०१२२८२)

गाव वडवली, तालुका कल्याण, कल्याण, ठाणे-४२१३०१ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या इन्सॉल्व्हन्सी अँड बंकरप्टसी कोड, २०१६ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत चालू कंपनी (अर्जता पेपर अँड जनरल प्रोडक्टस् लिम्टिड समापनातील) म्हणून कॉर्पोरेट कर्जदारांच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येत आहे. कॉर्पोरेट कर्जदार ''जे आहे जेथे आहे तत्वाने'', जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''मदत न घेता तत्वाने'' करण्यात येणार आहे. अशी व्यवस्था कोणतीही हमी आणि क्षतिपुर्ती शिवाय आहे. इच्छुक अर्जदार rpajantapaper@qmail.com येथे इमेल पाठवून तपशिलवार प्रोसेस मेमोरंडम पाह् शकतात. इच्छुक बोलीदारांना खालील पर्यायांच्या अंतर्गत त्यांच्या बोली सादर करण्याची विनती करण्यात येत आहे

पर्याय	लिलावाच्या अंतर्गत मत्तेचे वर्णन	राखीव किंमत	इअर	बोली वाढविण्याचे मूल्य
Ψ.	चालू कंपनी म्हणून कॉर्पोरेट कर्जदार	२१,०४,८१,७३०	२,१०,४८,१७३	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)
बी.	जमीन आणि इमारत व प्लांट आणि मशिनरी	२०,३८,३८,२३२	२,०३,८३,८२३	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)
सी.	सिक्युरिटीज आणि फायनान्शियल ॲसेटस्	६६,४३,४९८	६,६४,३५०	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)

इअर प्रदानासाठी बँक तपशील

	कावनाम्स्वरा जसदर	ı,			रुपप पाय शाख मात्र)
* कृपया	कॉर्पोरेट कर्जदारांच्या मत्ते	च्या तप	- शिलाकरिता तपशिलवार	ई-ऑक्शन प्रोसेस इन	र्फमेशन डॉक्युमेंटस्चा संदर्भ
घ्यावा.					
लिलावा	वा तपशिल आणि अर्ट	ì:			
लिलावाची तारीख आणि वेळ		ऑक्ट	टोबर ०७, २०२४ रोज	नीस. १०.०० ते	दु. ३.३० दरम्यान ''५
		मिनित	टांच्या'' अमर्याद विस्त	।रासह म्हणजेच ई–लि	लाव समाप्तीची वेळ लिलाव
		बंद हो	ण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनि	नेटात बोली केली गेल्य	।।स प्रत्येक वेळी ५ मिनिटाने
		वाढवि	ाण्यात येईल.		
		लिला	व कार्यक्रमाची विभागणीः	:	
		पर्यायः	-ए अंतर्गत ई-लिलाव: र	स. १०.०० ते स. ११.	₹0
			-बी अंतर्गत ई-लिलाव:		
			–सी अंतर्गत ई–लिलाव:		
		(पर्या	य बी व सी हे चालू कं	पनी म्हणून पर्योय ए	अंतर्गत तेथे बोली प्राप्त न

झाल्यास कार्यरत करण्यात **येईल)** लिलावासाठी लिंक: https:/nbid.nesl.co.in.app/login खाते क्र. ९२३०२००५८५४६७३४, ॲक्सिस बँक, अंधेरी पूर्व शाखा, (आयएफएससी: UTIB0000328) असलेल्या ''अर्जता पेपर अँड जनरल प्रोडक्टस् लिमिटेड समापनातील"

डीडी/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत ठिकाणाला थेट आणि निरिक्षणाच ठिकाणाला किमान ४८ तास अगोदर कळवून **ऑक्टोबर ०१, २०२४** पर्यंत स. १०,०० ते सायं. ५,०० दरम्यान थेट देता येईल. संपर्क व्यक्ती: सीश्रम- ९३२०२ ०९३८० ईमेल आयडी: rpajantapaper@gmail.com इअर आणि दस्तावेज सादर ऑक्टोबर ०४, २०२४

करण्याची अंतिम तारीख ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, खालील प्रमाणे लिंक वर उपलब्ध संपूर्ण ई-लिलाव प्रोसेस मेमोरेंडमचा संदर्भ ई-लिलावाच्या अरी आणि शर्ती. https://nbid.nesl.co.in/app/login; किंवा rpajantapaper@gmail.com पात्रता निकष आणि इतर तपशिल येथे परिसमापकांकडे इमेल पाठवून समाविष्ट ई-लिलाव दस्तावेज मत्तेचा तपशील

श्री. राज कुमार दाड दिनांकः सप्टेंबर ०५, २०२४ अजंता पेपर अँड जनरल प्रांडक्टस् ालामटडच पारसमाप्रक दिकाणः मंबर्ड नॉद्गी क्र. आयबीबीआय/आयगीए-००१/आयगीपी००५३७/२०१७-१८/१०९६२

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील हे

वेलसन टेक्सकेम प्रायव्हेट लिमिटेड (डब्ल्युटीपीएल) यांच्याकडून येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेले आणि यानंतर एकत्रितपणे सदर मिळकती अशा उल्लेखित गट क्र. २७७/१ चा भाग, मोज, ३९०० चौ, मीटर्स (१ला प्लॉट) गट क्र. २७६/१ चा भाग मोज. ०-५१-०० (एच.ए. चौ. मी.) च्या पैकी २००० चौ. मीटर्स (२रा प्लॉट), गट क्र. ४६९/१ चा भाग मोज. १-३६-९० (एच.ए. चौ. मी.) च्या पैकी २००० चौ. मीटर्स (३रा प्लॉट), एकूण क्षेत्र मोज. ७९०० चौ. मीटर्स. गाव उसर. तालका वाडा, जिल्हा पालघर धारक जिमनीच्या बिनशेती प्लॉट्स (समृद्ध औद्योगिक वापरासाठी) मधील त्यांचे सर्व हक्क. नामाधिकार आणि हितसंबंध परिपूर्ण विक्रीच्या मार्गे संपादित करण्यास इच्छक आहेत

सर्व व्यक्तीं किंवा हक्कदार यांना सदर मिळकती किंवा त्यावरील कोणत्याही भागाकरिता किंव त्यासंदर्भात विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, अदलाबदल, गहाण, प्रभार, भार, धारणाधिकार, कळवहिवाट, कुळवहिवाट, भाडेंपट्टा, उप-भाडेपट्टा, परवाना, वारसा, भेट, निर्वाह, अंत्यदान सुविधाधिकार, विश्वस्त, करार, ताबा किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणतेही शेअर. हक्क नामाधिकार, मालमत्ता, हितसंबंध, दावे किंवा कोणतीही मागणी असल्यास याद्वारे तसे लिखित स्वरूपात त्यासंबंधित दस्तावेजी पुराव्यांसह आम्हाला आमच्या कार्यालयात येथे खालील नमूद पत्त्यावर ह्या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे उपरोक्त कालावधीनंतर आमचे अशील कोणतेही तसे हक्क किंवा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय प्रस्तावित व्यवहार किंवा विक्री पूर्ण करतील आणि तसे हक किंवा दावे जर काही असल्यास ते त्यागित, रद्द आणि/किंवा सोडन दिल्याचे मानले जातील आणि आमच्य अशीलांवर बंधनकारक नसतील. सदर मिळकर्तींचे परिशिष्ट

(१ला प्लॉट) समृद्ध औद्योगिक वापरासाठी श्री. भास्कर दुबेळे, श्री. विलास सिताराम दुबेळे, श्री. अनंता सिताराम दुबेळे, सौ. रेणुका गोपाळ उर्फ गोपीनाथ भोईर. सौ. विशाखा विलास पाटील यांच्याकडन डब्ल्यटीपीएल यांच्यादारे संपादित गाव उसर, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथे स्थित गट क्र. २७७/१, मोजमापित ०-३९-(एच.ए. चौ. मी.) धारक जमिनीच्या बिनशेती प्लॉटचे ते सर्व भाग आणि विभाग (२रा प्लॉट)

समृद्ध औद्योगिक वापरासाठी सौ. करुणा सदाशिव सोनावणे यांच्याकडून डब्ल्युटीपीएल द्वारे संपादित गाव उसर, तालका वाडा, जिल्हा पालघर येथे स्थित गट क्र. ४६९/१ मोज. त्यावरील एकण क्षेत्र मोज. ०१-३६-९० (एच.ए. चौ. मी.) च्या पैकी ०-२०-०० (एच.ए. चौ. मी.) च्या उर्वरित भाग जिमनीच्या फ्रीहोल्ड बिनशेती प्लॉटचे ते सर्व भाग आणि (३रा प्लॉट)

समृद्ध औद्योगिक वापरासाठी श्री. काशिनाथ काळु पाटील यांच्याकडून डब्ल्युटीपीएल यांच्याद्वारे संपादित गाव उसर, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथे स्थित गट क्र. २७६/१ मोज. त्यावरील एकूण क्षेत्र मोज. ०.५१.०० (एच. ए) च्या पैकी ०.२०.०० (एच.ए. चौ मी.) च्या उर्वरित भाग जिमनीच्या फ्रीहोल्ड बिनशेती प्लॉटचे ते सर्व भाग आणि विभाग

सदर दिनांक ५ सप्टेंबर, २०२४. कल्पेश जोशी असोसिएटस. वकील

बेहरामजी मॅन्शन, ४था मजला, काश्मिर एम्पोरियम, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१

Marine Electricals मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल ३१९०७एमएच २००७पीएलसी १७६४४३ नोंदणीकृत कार्यालय: बी/१, उद्योग सदन क्र. ३, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र, दूर. +९१ २२४०३३४३००, फॅक्स:+९१ २२ २८३६ ४०४५ वेबसाइट : www.marineelectricals.com, ईमेल: cs@marineelectricals.com १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील माहितीच्या संबंधात कंपनीच्या

<u>भागधारक यांचे लक्ष वेधण्यासाठी जाहीर सूचना</u> सूचना याद्वारे देण्यात येते की, मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड ("कंपनी") च्या सभसदांची १७ वी वार्षिव गधारण सभा ("एजीएम") व्हिडीओ कॉन्फरेंसिंग ("व्हीसी") / अन्य ऑडओ व्हिज्युअल मीन्स 'ओएव्हीएम") मार्फतशुक्रवार २७ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी. ३.०० भाप्रवे एजीएमच्या सूचनेमध्ये त्यवहार मंत्रालय द्वारे जारी केलेल्या सर्वसामान्य सर्क्युलर १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर ब्र १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांकित ५ मे, २०२० सर्क्युलर क्र ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसामान्य सर्क्युलर २/२०२२ दिनांकित ५ मे, २०२२ यानंतरचे सर्क्युलर क्र. १०/२०२२ आणि ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ आणि सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२ दि, १३ मे, २०२२ त्यानंतरचे सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. जानेवारी, २०२३ (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्य

वित्तीय वर्ष २०२३ -२४ यांच्याकरिता वार्षिक अहवालासह १७ वी एजीएमच्या सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीए सविधे मार्फत एजीएम मध्ये भाग आणि सहभाग घेव शकतो. एजीएम मध्ये भाग घेणे आणि दरस्थ इलेक्टॉनिक मतदान आहे. व्हीसी /ओएव्हीएम सुविधा मार्फत भाग घेणारे सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर मोजण्यासाठीच्या हेत्ने गणले जाईल. सृचना वेबसाइट कंपनीची https://www.marineelectricals.com/annual-report/ व व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. अर्थात www.nseindia.com अनक्रमे तसेच ई-मतदान प्लॅटफॉर्म प्रदारे भर्थात https://evoting.nsdl.com वेबसाइट वर उपलब्ध आहे.

ईमेल पत्ते नोंदणी करण्याची पध्दतः

कंपनीचा वार्षिक अहवाल दि. ३१ मार्च, २०२४ अछोरकरिता सदर वर्षाकरिता वित्तीय अहवाल (वार्षिव अहवाल) यांच्यासह एजीएमची सूचना ईमेल द्वारे पाठविली आहे व सर्क्युलर अनुपालन सर्व सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनीसह नोंदणीकृत आहेत त्यांना कंपनीच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्यासह व त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स (डीपी) यांच्यासह पाठविली जाईल. सभासद जे कंपनीचे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत ते कंपनीच्या ईमेल आयडीवर कंपनीच्य नोंदणीकृत ईमेल आयडीवर investor @bigshareonline.com वा cs@marinelectricals com व ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.

ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याचे स्वरूप :

सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार नॅशनल सीक्य्रिटीज डिपॉझिट लिमिटेड (एनएमडीएल) दारे पदानित प्लॅटफॉर्म मार्फत डिमटेरियलाईज्ड वा पत्यक्ष स्वरूपातील शेअर्म धार आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार मतदान पार पाड़ शकतात.

- ए) जर शेअर्स धारक प्रत्यक्ष स्वरूपातील असतील तर फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअ प्रमाणपत्रांची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधा कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) ईमेल cs@marinelectricals com द्वारे पाठवावी
- बी) जर शेअर्स डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक असतील तर डीपीआयडीसीएलआयडी (१६ डिजीट डीपीआयडी+ सीएलआयडी वा १६ डिजीट लाभार्थी आयडी), नावे, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खराते अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स वा ईमेल investor@bigshareonline.com द्वारे
- सी) त्यानुसार सभासद यांनी ईमेल evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड करित निर्देशित पॉईंट १ वा २ अनुसार प्रदानित अनुसार पाठवली आहे.
- डी) सेबी सर्क्युलर दि. ९ डिसेंबर, २०२० अनुसार ई-मतदान सुविधा सूचीत कंपनीद्वारे प्रदानित वैयक्तीव भागधारक यांना डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरी व डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स यांच्यासह देखभा असलेल्या त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये धारक प्रतिभृतींच्या स्वरूपात असेल. भागधारक यांनी ई- मतदा-सविधांच्या मार्फत त्यांचे डिमॅट खात्यामध्ये त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण

ान प्रक्रिया वा स्वरूप (एजीएमच्या ठिकाणी दोन्ही परोक्ष ई-मतदान व मतदान) १७व्या एजीएमच्या ठिकाप व्हीसी / ओएव्हीएम मार्फत सभासद एजीएमची सूचनेमध्ये निर्देशित माहिती मार्फत एनएसडीएल वेबसाइ https://evoting.nsdl.com वर ईमेल वर evotinginsdl.co.in चौकशी करावी. https://evoting.nsdl.co वर ईमेल वर evotinginsdl.co.in चौकशी करावी

मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड करिता

दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ ठिकाण : मुंबई

विनय उचील अध्यक्ष व कार्यकारी संचालक डीआयएन: ०१२७६८०१

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड

सीआयएन : एल ५१९००एम एच १९७९ पीएलसी ०२१९१४ **नोंदणीकृत कार्यालय :** ५ बी. दुधिया इंडस्ट्रिअल इस्टेट, २ रा मजला, एस वही रोडसमोर, दहिसर पूर्व, मुंबई ४०० ०६८, **दुरध्वनी:** ०२२-२८९०६९०१ इ मेलः sales@springindia.com संकेतस्थळः www.springf

चव्वेचाळीस (४४ व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम)

याद्वारे सूचित करण्यात येते की, स्प्रिंगकॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड (कंपनी) यांची चव्येचाळीसावी (४४ वी) वार्षिक सर्वसाधा समा (एजीएम) शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी सावं. ०४.०० वाजता (भारतीय प्रमाण नेळे नुसार) व्हिडीओ कॉन्फर्रॉन्स सविधा (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातुन कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्य कुषिया (इसा) / अन्य मान्यताप्राप्त कुकांब्य भाष्यम (आण्हताएम) याच्या भाष्यमात्त्व कर्षना कास्ट्री २०१३ (कायद्र) च्या आवश्यक त्या तत्तुद्वी तसेच त्या अंतर्गत वनविष्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कॉमीरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेली सप्टेंबर १५, २०२३ दिनांकित सर्वेवाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३ त्यांच्या अनुसार आणि सिम्युरिटीज औड एक्स्येंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेली ऑक्टोबर ०७, २०२३ दिनांकित परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (यापुटे ज्यांचा एकवित उहुंख सेबी परिपत्रक असा करण्यात येणार आहे) यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे. (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख सेबी परिपन्नके असा करण्या वेणार आहे) तसेच त्यासह लागू असलेली अन्य सेबी आणि एमसीए परिपत्रके यांच्या असुसार, ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या असुरूप, सामायिक ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्या

पणार जारू. कंपनि ४४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इ मेलच्या माध्यमातून गुरुवार, सर्प्टेंबर ०५, २०२४ रोजी अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्कर एजंट्स (रिक्टार / आर्टीए) / हिपाँबिटरी पार्टीसिपंटम (हीपी) यांच्याकटे जॉल्पीकत आहेत. 🔀 व्या वार्षिक सर्वमाधारण सभेर्च ्राजान्द्रभ्य भारति हो निवासिक्य सार्वातान्य (जान) पाळाचक महाराष्ट्रम्य आहा. ४६ व्याचान्य स्वयंतायांच सम्पाया युवना तसेन त्यासाह वित्तीय वर्ष १ एष्टिल २०२३ ते ३१ मार्च २०१४ करिताचा वर्षिक अहवाल कंपनीच सेकेतस्थळ www.springformtech.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ ww.bseindia.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ elpdesk.evoting@cdslindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. वितीय वर्ष १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च ०२४ करिता वार्षिक अद्रवालाची प्रत्यक्ष प्रत अणा सभासटांना टेण्यात येणार आहे. जे त्यासाठी विनंती करतील आणि अणा त्मासदांना देखात येणार आहे ज्यांचे इ मेल तपशील कंपनी / र्राजस्पार / डीपी यांच्याकडे नॉदणीकृत करण्यात आलेला नारी तमासदांना देखात येणार आहे ज्यांचे इ मेल तपशील कंपनी / र्राजस्पार / डीपी यांच्याकडे नॉदणीकृत करण्यात आलेला नारी तमासद ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण समेला केवळ व्हीसी / ओएन्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतील आणि नहभग घेऊ शकतील. जसे ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. कृपयो नींद घ्यावी की गरण सभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची :

याद्वारे असेही सूचित करण्यात येते की कायग्राच्या कलम ९१ च्या तसुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम १० तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ (लिस्टिंग रेम्बलेशन्स) च्या अनसार कंपनीच्या सभासट नोंट पस्तिका आणि समभाग इस्तांतरण पस्तिक नोमवार, सप्टेंबर २३, २०२४ पासून शुक्रवार, सप्टेंबर २७, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत कंपनीच्या ४ या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील

दरस्थ र प्रतदान आणि ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण संभेच्या दरस्यान होणारे र प्रतदान यांच्या संदर्भातील सचना : ुर्वात अन्यात्र आधार है । इस्ति (संवेद और एंडिमिस्स्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात नेळोजेळी करण्यात आलेल्या सुधारणा चांच्या अनुसार आणि कायद्याचे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार, तसेच सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इस्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले सेक्रेटरिअल स्टैंडड्र्स २ यांच्या अनुसार तसेच लिस्टिंग रेग्युलेशन्सचा नियम ४४ तसेच ात नेळोनेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांच्या अनुसार कंपनी ४४ न्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्य नर्व त्या विषयांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावत यावा यासाठी कंपनी दरस्थ इ मतदान सुविध त्रसम्बन्धाः कार्याना इत्याद्धानक गायन बद्धाना गायनाचा कार्याच्या पायनाचारा कार्या पूराच्या कार्याच्या हुएच्या संस्व कंपनिच्या ४४ ज्या वार्षिक सर्वाचारण समेच्या तस्पमा इ मततृन सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्यासाठी कंपनीन इलेक्ट्रानिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीडीएसएल यांची सेवा घेतली आहे.

ए) ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील सूचना बी) ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभाग ग्रेण्याच्या आणि उपस्थित ग्रहण्याच्या प्रक्रिये संदर्भातील सुचना सी) ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील सूचना ुर्भाग हो। इ.मेल तपशिलाची नोर्मणी करण्याच्या संदर्भातील सूचना ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत तपशिलाने देप्पात आल्या आहेत आणि जी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर पाहता येईल तसेच डाउनलोड करता येईल. अशी व्यक्ती जिचे नाव कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत / तसेच डिपान्निस्टरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत

कट ऑफ तारीख म्हणवेच शनिवार, सप्टेंबर २१, २०२४ रोजी नॉट्णीकृत असेल (कट ऑफ तारीख) ते ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दूरस्थ इ मतदान मविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्वी अथवा ४४ व्या वार्षिक सर्वसाधार भेच्या दरम्यान. दुरस्थ इ मतदान कालावयीला बुधवार, सप्टेंबर २५, २०२४ रोजी सकाळी ९. ०० वाजता (भारतीय प्राप्त किंद्रमार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया पुरुवार दिनांक युक्रवार, सप्टेंबर २७, २०२४ रोजी संघ्याकाळी ०५. ० वाउता (भारतीय प्रमाण नेळे जुसार) संपुष्टात येईल. त्यानंतर दुरस्थ ३ मतदान प्रारूप दुरस्थ ३ मतदानासाठी सीडीएस्ल यांच्याकडून बंद करण्यात येईल. ४४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील ३ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्य ाणार आहे आणि जे संभासद ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्य पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नाही असे सभासद ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ोणाऱ्या इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. एखाद्या सभासदाने एखाद्या विषयावर एकदा मतदान केले तसेल तर त्याला त्यात बदल करण्यास अनुमती दिली जाणार नाही. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार, सप्टेंबर २१, २०२४ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप इकिटी समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या

कंपनी / डीपी यांच्याकडे इ मेल तपशिलाची नोंदणी आणि

अपना / अपना अपना आपना इ मनदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर्त्वो ॥ सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला ३ मेल त्वशील कंपनीकडे अद्ययावत कलेला नाही त्या सभासदांना आवाहन करण्यात येते की आपला ३ मेल तपशील www.springformtech.com येथे विनंती गठवून अग्रयावत करून घ्यावा. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला इ मेल तपशील आपल्या संबंधित डीपी यांच्याकडे नोंदणीकृत / अग्रयावत करून घ्यावा.

अशी कोणतीही व्यक्ति जिच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि अवैयक्तिक समभाग धारक ज्यांनी . कंपनीचे समभाग कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इ मेलच्या माध्यमातून पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेतले आहेत आणि कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार, सप्टेंबर २१ २०१४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती helpdesk.evoling@cdslindia.com किंवा रहणुरू किंवा आरटीए यांना विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड ग्राप्त करू शकते. मात्र जर ती व्यक्ती या आधीच सीडीएसएल ांच्याकडे टरस्थ इ मतदानासाठी नोंदणीकत असेल तर ती / तो व्यक्ती आपला त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी आणि च्या / तिच्या मतदानासाठी वासरू शकते. सभासदाला त्याच्या पासवर्डच्या विसर पडलेला असेल तर "Forgot etails/password" किंवा "physical User Reset Password" पर्याय जो Jser Details/password'' nelpdesk.evoting@cdslindia.com येथे उपलब्ध आहे त्याचा वापर करून पासवर्ड रिसेट करता येईल. किंवा १८०० ११ १९९१ येथे संपर्क साधता येईल. जर व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात उपलब्ध असतील आणि ज्यांनी समभाग कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग . वेतलेले असतील आणि ती व्यक्ती कंपनीची सभासट झालेली असेल. आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार, सप्टेंबर २१ ०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सचनांचा अवलंब करू शकते.

करण पुराचा करिएच कर पार्चा मा संदर्भात कोणनासी शंका असतील तर सभासद सीडीएसएल यांच्या संकेतस्थळावर सभासदांसाठी उरालव्य असलेले फ़िक्चेंटली आस्वड क्वेश्चन्स तसेच ३ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ प्रेऊ शकतात. किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) यांच्याशी १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साधू शकतात किंवा त्यांना ३ मेल nelpdesk.evoting@cdslindia.com या पत्यावर पाठवू शकतात. व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांच्याकरिता डिपॉझिटरीज म्हणजेच एनएसडीएल किंवा सीडीएसएल यांच्या माध्यामातून लॉग इन करण्यास कोणत्याही तांत्रिक समस्या किंवा अडचणी असल्यास त्यांच्यासाठी हेल्पडेस्क खालील प्रमाणे नमूद्र केलेल्य

arracar-in-igane -riear	
लॉग इन प्रकार	हेल्पडेस्क तपशील
व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे	ज्या सभासदांना लॉग इन संदर्भात तांत्रिक समस्या उद्भवणार आहे त्यांनी सीडीएसएल
प्रतिभूती डिमॅट स्वरूपात सीडीएसएल	हेल्प डेस्क यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवावी
यांच्याकडे उपलब्ध आहेत	किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९११ येथे संपर्क साधावा.
व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे	ज्या सभासदांना लॉग इन संदर्भात तांत्रिक समस्या उद्भवणार आहे त्यांनी
प्रतिभूती डिमॅट स्वरूपात एनएसडीएल	एनएसडीएल हेल्प डेस्क यांच्याशी संपर्क साधण्यासाठी
यांच्याकडे उपलब्ध आहेत	helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवावी किंवा टोल फ्री
	क्रमांक ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० येथे संपर्क साधावा.

रुस्थ इ मतदान प्रक्रिया तसेच ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक . इंदतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणन कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. विकास वर्मा (सभास्टर

क. एफसीएस ११०४६), कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली आहे. रस्थ इ मतदान प्रक्रिया तसेच ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया यांच्या माध्यमा होणाऱ्या मतदानाचे निकाल ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाञ्च संपर्यानंतर कार्यालयीन कामकाञाच्या दोन दिवसा जहीर करण्यात येणार आहेत. ग्रोषित झालेले निकाल तसेच छामनी अधिकारी यांचा अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.springformtech.com येथे तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे निकाल घोषित हाल्यानंतर ताबडतोब प्रकाशित करण्यात येणार आहेत आणि त्यांची माहिती कंपनीचे समधाग विथे सूचिबद्ध आहेत अशी स्टॉब क्सचेंजेस यांना म्हणजेच बीएसई यांना कळविण्यात येणार आहेत आणि ते त्यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या करि

ठिकाण : मुंबई

द पोदार मिल्स लिमिटेड सीआयएन क्र. : यू१७१२०एमएच १९२६पीएलसी००१२७०

नोंद. कार्यालय: सी-२१०-अ, २ मोखा हाऊस, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई फोन नंबर : ०१४१- २२०७७७३ ई-मेल : pml@podarjaipur.com

क सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंग आणि बुक बंद करण्याची सुचना याद्वारे सचना देण्यात येत आहे की. पोदार मिल्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची **९८ वी वार्षिक** सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १९:३० वाजता एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी त्याच्या नोंदणीकृत कार्यालय

होणार आहे. २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह एमजीएम ची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ५ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व सदस्यांना पाठवण्यात आली ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत होते. वार्षिक अहवाल भौतिक मोडमध्ये ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी/कंपनी आरटीए मध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांना ३ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर परवानगी मोडद्वारे पाठविण्यात आले.

सी-२१०-अ, २ रे मोखा हाऊस, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र येथे

कृपया लक्षात घ्या की कंपनीच्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर हपलब्ध आहे. एजीएममध्ये व्यवहार करायच्या व्यवसायाच्या वस्तुंशी संबंधित कागदपत्रे कंपनीच्या नोंटणीकत कार्यालयात शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सदी वगळता सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध आहेत. बुक क्लोजर : कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० सह वाचित कंपनी ु कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार आणि सेबी चे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि

डिस्क्लोजर रिक्वायमेंटस) नियम २०१५ चा नियम ४२ च्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने २३ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर टान्सफर बक्स बंद राहतील दूरस्थ ई-व्होटिंग (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदान) :

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार तरतुर्दीनुसार ही सूचना दिली जाते. सभासदांना एजीएम च्या उक्त सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी त्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद होत आहे.

या उद्देशासाठी, कंपनीने रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') सोबत करार केला आहे. रिमोट ई-मतदान **शुक्रवार २१ सप्टेंबर, २०२४** रोजी सकाळी ०९.०० वाजता (भा.प्र.वे.) सुरू होईल आणि रविवार २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा.प्र.वे.) समाप्त होईल. सदर तारखेरोजी आणि वेळेच्या पलीकडे दूरस्थ ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीचे नाव २० सप्टेंबर २०२४ रोजी . प्रदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे (कट-ऑफ तारीख) ती रिमोट ई-व्होटिंग तसेच रिमोटसाठीच्या सूचनांद्वारे एजीएममध्ये मतदानाचा लाभ घेण्यास पात्र असेल ई-व्होटिंग प्रक्रिया एजीएमच्या उक्त सूचनेमध्ये दिली आहे (रिमोट ई-व्होर्टिंग) रिमोट ई-व्होर्टिंग सुरू होईल **शुक्रवार २१** सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भा.प्र.वे.) आणि रविवार २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजना (भा.प.वे.) संपेल, सीडीएलएस टारे रिमोट ई-व्होटिंग मॉडराल त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि भागधारक वर नमूद केलेल्या तारखेच्या आणि वेळेच्या पुढे त्यांचे मत देऊ शकणार नाहीत. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही -एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एजीएममध्ये मतदान मतदान/बॅलेट पेपरद्वारे होईल. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेली आणि सदस्य बनलेली व्यक्ती एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केल्यानसार लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याच्या प्रक्रियेचे अनसरण करू शकते.

उक्त एजीएमची सूचना सीडीएसएलच्या वेबसाइट www.cdslindia.com वर उपलब्ध करून रेण्यात आली आहे. ई-व्होटिंग सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, सदस्य सीडीएसएलच्या hftps://www.evotingindia.coin/Help.jsp येथे उपलब्ध असलेल्या एफएक्यू विभागाला भेट देऊ शकतात किंवा द पोदार मिल्स लिमिटेड, सी-२१०-अ , २रे मोरया हाऊस, ऑफ्फ्र न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र येथे कंपनीशी संपर्क साधू शकतात. ईमेल: pml@podarjaipur.com, संपर्क व्यक्तीः श्री हनुमान प्रसाद जाट, कंपनीचे संचालक.

दिनांक: ०५.०९.२०२४

संचालक मंडळाच्या आदेशानसार किंवा पोदार मिल्स लिमिटेड सही/-हनुमान प्रसाद जाट संचालक डीआयएन : ०१६७४११८.

स्टारटेक फायनान्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५ वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४० सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७ फोन क्र. : +९१ २२ ४२८७ ७८००, फॅक्स : + ९१ २२ ४२८७७८९०

ई-मेल : cosec@starteckfinance.com वेबसाईट : starteckfinance.com सीआयएन : एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३७०३९

व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिल्स मार्फत घ्यावयाच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

- स्टारटेक फायनान्स लिमिटेड (कंपनी)ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभेच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सेचंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन. २०१५ (''सेबी रेग्युलेशन्सं'') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ असे अलिकडचे सर्क्युलर आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारेजारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रित ''सर्क्युलर्स'') च्या प्रत्योज्य तरतदींच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हिएम') मार्फत सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. १२.३० वा. घेण्यात येणार आहे.
- सभासद फक्त व्हिसी/ओएव्हिएम सविधेमार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशिल एजीएमच्या सूचनेत कंपनीद्वारे देण्यात येईल. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल. अधिनियम, सेबी लिस्टिंग रेम्युलेशन्स आणि सक्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्य
- सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल हा कंपनी/रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट (आटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिंपटस् ('डीपी') कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना इलेक्टॉनिकली पाठविण्यात येईल. कंपनी त्यांचा फोलिओ क्र. डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी नमुद करून <u>cosec@starteckfinance.com</u> येथे त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवेल. वरील सदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट <u>www.starteckfinance.com</u> वर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> कंपनीच्या क्यिरिटीज सूचीबध्द असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध होतील.
- एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ईमले पत्ते नोंदविणे/अद्ययावत करण्याची पध्दतः
- ए) प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासद ज्यांना कंपनी/आरटीएकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदविलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) पॅन, आधार संपूर्ण पत्ता, रितसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ आणि सेबी सर्क्युलर्स अंतर्गत विहित इतर पशिलासह इतर संबंधित दस्तावेज आणि कंपनी/आरटीएकडे लेखी स्वरुपात ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.
- बी) डिमटेरियालईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी त्यांच्या डिपींकडे ईमेल आयडी नोंदविलले/अद्ययावत केलेली नाहीत त्या सभासदांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपींकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदविणे/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी एजीएम पुर्वी तसेच दरम्यान दूरस्थ ई-मतदान/ई-मतदान सुविधा पुरविण्याची व्यवस्था केली आहे. सदर संदर्भातील तपशिलवार माहिती एजीएमच्या सचनेत उपलब्ध करण्यात येईल. लाभांश एजीएममध्ये सभासदांच्या मंजुरीच्या अधीन सभासदांना एजीएम पुर्ण झाल्यापासून
- अधिनियाच्या अंतर्गत विहित केलेल्या वेळेत देण्यात येईल. i) ज्यांची नावे अभिलेख तारखेत कंपनीच्या सभासद रजिस्टर मध्ये सभासद म्हणून
- असतील: आणि ii) डिमेटरिलयज्ड माध्यमाने धारण शेअर्सच्या संदर्भात सभासदांना एनएसडीएल आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे सादर केलेल्या लाभकारी मालकांच्या सूचीमधील अभिलेख तारखेस कामकाजाची वेळ संपताना लाभकारी

मालक म्हणून नावे असलेल्या सभासदांना.

- iii) लाभांशाचे प्रदान हे त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अद्ययावत केलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करण्यात येईल. डिव्हिडंट वॉरंट/बॅकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट हा टपाल सेवेमार्फत त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अद्ययावत न केलेल्या सभासदांना नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल.
- iv) फायनान्स ॲक्ट, २०२० ला अनुसरून लाभांशाचे प्रदान हे प्रयोज्य दराने डिडक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स ('टीडीएस') च्या अधीन राहील अधिक तपशिलाकरिता एजीएमच्या सुचनेतील टीपी आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.starteckfinance.com चा संदर्भ घ्यावा.
- लाभांश प्राप्त करण्यासाठी मॅनडेट नोंदविण्याची पध्दतः सभासदांना संपूर्ण बँक तपशिल नोंदविणे/ अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- ए) डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्ना आवश्यक असल्याच्यानुसार प्रपय आणि दस्तावेज सादर करून डिमेटरियलाईज माध्यमाने शेअर्स धारण केले असल्यास त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे, आणि बी) संबंधित सेबी सर्क्युलर्स अंतर्गत विहित नुसार इतर तपशिल आणि रितसर भरलेले प्रपय
- आयएसआर-१ सादर करून प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केले असल्यास cosec@starteckfinance.com किंवा mt@adroitcorporate.com येथे ईमेल करन कंपनी/आरटीएकडे.
- सभासदांना सूचनेत नमुद् टिपा आणि एजीएममध्ये हजर राहण्याचा तपशिल, माहिती, दुरस्थ ई-मतदान किवा एजीएममध्ये ई-मतदान करण्याची पध्दत काळजी पुर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

स्टारस्टेक फायनान्स लिमिटेड करिता सही/-

मयुरी जैन दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२४ कंपनी सचिव

संजय उदेशी आणि सहकारी रजिस्ट्रार

सार्वजनिक नोटीस न्यायालय सिव्हिल न्यायाधीश (एसडी) बेलापूर

सिव्हिल एम.ए. क्र. ५९१/२०२३ स्मिता लक्ष्मी पटेल, वय-५३, भारतीय निवासी, राहणार: एनएल५ / इमारत क्रमांक ८, खोली क्रमांक-१०, दत्त मंदिराजवळ, सेक्टर-३, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६.

ज्याप्रमाणे, वर नमूद केलेल्या अर्जदाराने मृत श्री. लक्ष्मीमाना पटेल, यांचे १५ मे २०२१ रोजी निधन झाले असून त्यांच्या मागे उरलेल्या फ्लॅटसाठी वारसाचा वारसाहक्काचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सदर अर्ज दाखल केला आहे, आणि ज्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला वर नमूद केलेल्या फ्लॅटवर कोणताही हक्क, स्वत्व. स्वारस्य आणि/किंवा लाभ असेल तर त्यांनी या न्यायालयात या सार्वजनिक नोटीसच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत आपले आक्षेप

मालमत्तेची यादी

१. एनएल-५, इमारत क्रमांक ८, खोली क्रमांक-१०, दत्त मंदिरासमोर, सेक्टर-३, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६

२. युनिट/शॉप क्रमांक ३, ग्राउंड फ्लोर, मारुती एन्क्लेव्ह को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक ९, सेक्टर-८, ऐरोली, नवी मुंबई ३. युनिट/शॉप क्रमांक १, ग्राउंड फ्लोर, प्रतिक कॉर्नर, प्लॉट क्रमांक ३२, सेक्टर-१७, नेरूळ, नवी मुंबई

४. प्लॉट जमीन, सर्व्हे क्रमांक २५०/१, शिक्रिया गाव, भचाऊ तालुका, जिल्हा कच्छ, गुजरात

वरील नमूद मालमत्तेची यादी उशिरा श्री. लक्ष्मीमाना पटेल यांच्या नावाने मालकी हक्कात आहे ज्या प्रमाणे, जर या सार्वजनिक नोटीसच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून

३० दिवसांच्या आत कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर अर्जदाराचे अर्ज मंजूर केले जातील आणि विनंतीनुसार वारसाहक प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. ०२/०९/२०२४ रोजी माझ्या स्वाक्षरीने आणि न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. आदेशानुसा

स्वाक्षरी/

अर्जदाराचे वकील

याटारे सचना टेण्यान येन आहे की ३१ पार्च २०२४ गोजी संप्रलेल्या वर्षासाठी कंपनीची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गरुवारी, सप्टेंबर २६, २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजत (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे "ओएव्हीएम") द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रकासह वाचीत दिनांक एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लागू परिपत्रके (एमसीए परिपत्रक) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेर्ब गरिपत्रक") दारे जारी केलेल्या १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ५ जानेवारी

सिमंडस मार्शल लिमिटेड

नोंदणी कार्यालय : प्लॉट क्र. सी-४/१, फेज II, चाकण एमआयडीसी,

भांबोली, खेड, पुणे, महाराष्ट्र-४१०५०१,

nondsmarshall.com, वेबसाईटः www.simm त्रुध्वनी क्र. ०२२ ६६३३७४२५/२६/२७, फैक्स क्र. ०२२ ६६३३७४३३/३४

सीआयएनः एल२९२९९पीएन१९६०पीएलसी०११६४

६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

२०२३, ०७ आक्टोबर २०२३ च्या सेबी परिपत्रकांसह वाचा. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार आणि त्याअंतर्गत वेळोवेळी सुधारित केलेल्य नियमांनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत (दोन्ही दिवसांसह) ६३व्या एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील. ज्या . तदस्यांचे ईमेल पत्ते आरटीए/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन आणि प्रकटीकरण आवश्यकता) च्या नियमन ३६ चे पालन करून वार्षिक सर्वसाधार प्तभा, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षित वित्तीय स्टेटमेंट्स, लेखापरीक्षकांचा अहवाल इ इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्याची सचना द्या. नियम. २०१५ च्या वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी ज्य सदस्योंचे ईमेल पत्ते आरटीए / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत किंवा ज्यांची विनंती आहे त्यांन गठवली जाते. सदस्यांनी लक्षात ठेवावे की आर्थिक वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.simmondsmarshall.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर हणजे बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एजीएमची सूचना सीडीएसएलच वेबसाइटवर म्हणजेच www.evotingindia.com उपलब्ध असेल. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके

इत्यादीसह वेळोवेळी सर्व संप्रेषण प्राप्त करण्यासाठी नोंदणी करण्याची विनंती केली जाते. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया तुमचा फोलिओ क्रमांक, पूर्ण पत्त नोंदणीकत ईमेल पत्ता आणि पॅनच्या स्कॅन केलेल्या स्वयं–साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवज (जसे की डायव्हिंग लायसन्स) यांचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती . पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, आधार) सदस्याच्या नोंदणीकृत पत्त्याचे समर्थन करणारे. आरटीए ला ईमेलद्वारे: rnt.helpdesk@linkintime.co.in सदस्य थेट https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html येथे त्यांचा ईमेल आयडी . अपडेट/नोंदणी करू शकतात.

डीमॅंट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटमार्फत तमचा ईमेल पत्ता अपडेट करा.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनीला तिच्या सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून पुरवण्यांत आलेल्या ई-व्होटींग सेवे मार्फत सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा देण्यात आनंद होत आहे. **१९ सप्टेंबर, २०२४** ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे सभासद एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील.

रिमोट ई-व्होर्टींगचा कालावधी **२३ सप्टेंबर, २०२४ रोजी, स. ९.०० वा. (आयएसटी) सुरु होईल आणि २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा (आयएसटी)** संपेल. ह्या कालावधीत १[.] नप्टेंबर, २०२४ च्या कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंव डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएल कडून ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल. भासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने आधी त्यांचे मत दिले नसेल एजीएम मध्ये सहँभागी सँभासद एजीएम मध्ये मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्यास पात्र असतील.

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते देखील एजीएम मध्ये हजर राहन सहभाग होण्यास हक्कदार असतील परंत, एजीएम मध्ये मत देण्यास ते हक्कदार नसतील ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि एजीएम पूर्वी रिमोर ई–व्होर्टींग, एजीएम मध्ये ई–व्होर्टींग व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासार्ठ तपशीलवार प्रक्रिया ६३व्या एजीएमच्या सचनेच्या टीपांमध्ये दिली आहे कोणतीही व्यक्ती एजीएमची सुचना पाठवल्यानंतर कंपनीची सभासद बनली व **१९ सप्टेंबर, २०२४** ह्या कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती शेअरेक्स डायनॉमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (कंपनीचे रजिस्टाः अँड ट्रान्स्फर एजंटस) कडून युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकतात. इलेक्टॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी, मॅनेज

येथे सांगाव्यांत किंवा एक ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा किंवा टोलफ्री क्रं. १८००२१०९९११ वर फोन करावा. . व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून जीएमजे अँड असोसिएटस चे भागीदार श्री. महेश सोनी, ते नसल्यास सौ. सोनिया चेट्टीयार यांची नियुक्ती केली

(सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन

. फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०००१३

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२४

सिमंडस मार्शल लिमिटेड करित

एन. एस. मार्शत (डीआयएन: ०००८५७५४) व्यवस्थापकीय संचालक